

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा परिक्षा २०२१
मधील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब
(राजपत्रित) या पदावर रुजू न झालेल्या उमेदवारांची
नियुक्ती रद्द करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: नियुक्ती २०२३ / प्र.क्र. १०५ (२) (भाग-८)/२०२३/आ(स.अ.श्रे-२)

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
३ रा मजला, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २५ मार्च, २०२५

संदर्भ : जलसंपदा विभाग, शा. नि. क्र. नियुक्ती-२०२३/प्र.क्र.१०५(१)/२०२३/आ(स.अ.श्रे-२), दि.१४.०३.२०२४

प्रस्तावना :-

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) या गट-ब पदांकरिता शिफारस केलेल्या १३२ उमेदवारांपैकी नियुक्तीसाठी पात्र असलेल्या १२३ उमेदवारांची संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब (राजपत्रित) या पदावर जलसंपदा विभागात ते ज्या दिवशी रुजू होतील त्या दिनांकापासून दोन वर्षांच्या परिवीक्षाधीन कालावधीसाठी विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती.

संदर्भाधीन शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. ३(२) अन्वये “परिवीक्षाधीन उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत तात्काळ रुजू व्हावे. सदर विहित कालावधीत उमेदवार रुजू झाला/ झाली नाही तर तो/ती नोकरीची संधी गमावेल व त्याच्या नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही. ते सदर पदासाठी इच्छुक नाहीत, असे गृहीत धरण्यात येईल व त्यांचे नियुक्तीचे आदेश आपोआप रद्द होतील.” अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यानुषंगाने जे उमेदवार अनुज्ञेय मुदतवाढीनंतरही विहित मुदतीत रुजू झालेले नाहीत, अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये नियुक्ती दिलेल्या १२३ उमेदवारांपैकी, सोबतच्या “परिशिष्ट अ” मधील नमूद २५ उमेदवार हे रुजू होण्यास दिलेल्या विहित कालावधीमध्ये (नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत/ रुजू होण्यास अंतिम मुदतवाढ दिलेल्या दिनांकापर्यंत) त्यांना पदस्थापना दिलेल्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. यास्तव, सोबतच्या “परिशिष्ट अ” मधील नमूद २५ उमेदवारांची संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) गट-ब (राजपत्रित) या पदावर करण्यात आलेली तात्पुरती नियुक्ती या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२५१६१०१२४८२७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(अनिल वि. देवकाते)
उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित उमेदवार यांना ई-मेल संदेशाद्वारे.

प्रत :-

१. अ.मु.स. (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
३. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
४. सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
५. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने)
६. महासंचालक, प्रशिक्षण संकलन (जल विज्ञान, संशोधन व सुरक्षितता), मेरी, नाशिक
७. मा. मंत्री, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव.
८. मा. मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव.
९. मुख्य अभियंता (स्थापत्य), जलसंपदा विभाग, नागपूर/अमरावती/पुणे/ छत्रपती संभाजीनगर / कोकण
१०. मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर
११. मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, अमरावती/पुणे
१२. मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर.
१३. मुख्य अभियंता (स्था.) जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण, पुणे
१४. मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव
१५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक
१६. मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक
१७. मुख्य अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक
१८. अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणे
१९. महालेखापाल-१/२, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
२०. महालेखापाल-१/२, लेखा परीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
२१. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२२. उप सचिव (सेवा)/(प्रशासन), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२३. कक्ष अधिकारी, कार्यासन (आ(संनि)/आ(वर्ग-२)/गोपनीय/नोंदणी शाखा, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
२४. संग्रहार्थ/कार्यासन आ(स.अ. श्रे-२)

"परिशिष्ट -अ"

अ. क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नांव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
१	२	३	४	५	६
१	९/२०२१	श्री. शैलेश चवगोंडा पाटील	आदुघ	आदुघ	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ सातारा अंतर्गत कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा (विभागीय कार्यालय)
२	१४/२०२१	श्री. गडकर मंगेश हरिश्चंद्र	आदुघ	आदुघ	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण अंतर्गत उपविभागीय अभियंता, पंढरपूर पाटबंधारे उपविभाग, पंढरपूर
३	२०/२०२१	श्री. गर्जे तुषार बबन	भज(ड)	भज(ड)	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली अंतर्गत कार्यकारी अभियंता, ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली अधिनस्त म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.२, बेळंकी
४	२३/२०२१	श्री. सूर्यवंशी प्रतीक नंदकुमार	भज(ब)	भज(ब)	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे अधिनस्त चासकमान पाटबंधारे विभाग, पुणे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना उपविभाग क्र.१, पाटस (मुख्यालय शिक्रापूर)
५	३०/२०२१	श्री. माळी अजिंक्य मल्लिकार्जुन	इमाव	इमाव	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर अंतर्गत भीमा विकास विभाग क्र.२, सोलापूर अंतर्गतभीमा विकास उपविभाग क्र.३, टेंभुर्णी अंतर्गत भीमा पाटबंधारे शाखा क्र.९ अ, टेंभुर्णी
६	३४/२०२१	श्री. बागडे संकेत संजय	इमाव	इमाव	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर अंतर्गत उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर अंतर्गत सीना माढा प्रकल्प उपविभाग क्र.२, भीमानगर
७	३८/२०२१	श्री. मुलाणी परवेझ रफिक	इमाव	इमाव	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर अंतर्गत सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर अंतर्गतभीमा विकास उपविभाग क्र.१०, कुर्डुवाडी अंतर्गत भीमा पाटबंधारे शाखा, कुर्डुवाडी

अ. क्र.	म.लो.आ. गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नांव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
१	२	३	४	५	६
८	४२/२०२१	श्री. मंदे अतुल दयानंद	इमाव	इमाव	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे मंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कार्यकारी अभियंता, जालना लघु पाटबंधारे विभाग, जालना अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग, मंठा
९	५७/२०२१	श्री. वाघे सुरज विश्वंभर	भज(क)	भज(क)	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड अंतर्गत कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण), नांदेड अंतर्गत मानार प्रकल्प पाटबंधारे उपविभाग, बारुळ अंतर्गत सिंचन शाखा, बारुळ येथील रिक्त पदी
१०	७२/२०२१	श्रीमती सुवर्णकार सोनाली पांडूरंग	इमाव महिला	इमाव महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अ.अ. चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर/गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली/पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी/सिंचन शाखा सिंचोचा
११	७३/२०२१	श्रीमती भुरे दिप्ती शामराव	भज(क) महिला	भज(क) महिला	मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड अंतर्गत कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.३ बीड अंतर्गत पाटबंधारे उपविभाग आष्टी अंतर्गत सिंचन शाखा मेहकरी
१२	८१/२०२१	श्री. कदम आकाश आदिनाथ	अजा	अजा	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-२ महसूल विभागातील प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे अंतर्गत खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण अंतर्गत खारभूमी सर्वे. व अन्वे. उपविभाग, श्रीवर्धन
१३	८२/२०२१	श्रीमती कुल्लरकर पल्लवी भिकचंद	इमाव महिला	इमाव महिला	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अ.अ. व प्र., लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर / नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) नागपूर / पाटबंधारे उपविभाग, हिंगणघाट / शाखा सडेश्वर (नांदे)
१४	८३/२०२१	श्रीमती धनगर गायत्री सिद्राम	भज(क) महिला	भज(क) महिला	मुख्य अभियंता (स्थापत्य), जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, जलसंपदा, ई-प्रशासन मंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, प्रशासन संगणकीकरण विभाग, पुणे

अ. क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नांव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
१	२	३	४	५	६
१५	८८/२०२१	श्रीमती वाणी नताशा प्रितम	आदुघ महिला	आदुघ महिला	मुख्य अभियंता (विप्र), जलसंपदा विभाग, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर अंतर्गत सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर अंतर्गत भीमा विकास उपविभाग क्र.१०, कुर्डुवाडी
१६	९०/२०२१	श्री. मोरे आशिष सतीश	अजा	अजा	मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला / अकोला पाटबंधारे विभाग, अकोला / लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्र.४, अकोला (बांधकाम)
१७	९३/२०२१	श्रीमती जाधव सायली शंकर	आदुघ महिला	आदुघ महिला	मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबई अंतर्गत कोकण-१ महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, रत्नागिरी अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र.३ लांजा
१८	९७/२०२१	श्री. वाघमारे नितीन गोविंद	अज	अज	मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, धाराशिव पाटबंधारे मंडळ, धाराशिव अंतर्गत कार्यकारी अभियंता कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र.१ धाराशिव अंतर्गत कृष्णा मराठवाडा बांधकाम उपविभाग क्र.३ भुम मुख्यालय बारामती
१९	९८/२०२१	श्रीमती होले मेधा प्रकाश	इमाव महिला	इमाव महिला	मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ नागपूर, अधिनस्त कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प विभाग वर्धा.अंतर्गत निम्न वर्धा प्रकल्प उपविभाग क्र. १ आर्वी
२०	१००/२०२१	श्रीमती बांगर स्वाती त्रिबक	भज(ड) महिला	भज(ड) महिला	मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), जलसंपदा विभाग, अमरावती अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग, अकोला (सर्वेक्षण)
२१	१०१/२०२१	श्रीमती दरोडे पूजा ब्रम्हदास	इमाव महिला	इमाव महिला	मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड अंतर्गत कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.५ हदगांव.

अ. क्र.	म.लो.आ. गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नांव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	सविस्तर पदस्थापना
१	२	३	४	५	६
२२	११६/२०२१	श्रीमती नवसार श्वेता सुरेश	अज महिला	अज महिला	मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ परभणी
२३	१२०/२०२१	श्री. आवाळे हर्षवर्धन विठ्ठलराव	खुला अंध/ अल्पदृष्टी	खुला दिव्यांग अंध/अल्पदृष्टी	मुख्य अभियंता (स्थापत्य), जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण, पुणे अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, गुण नियंत्रण विभाग, पुणे-६ अंतर्गत गुणनियंत्रण उपविभाग पंढरपूर
२४	१२५/२०२१	श्री. काकडे विनायक बापूराव	आदुघ खेळाडू	खुला खेळाडू	मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड अंतर्गत कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.६ नांदेड अंतर्गत उर्ध्व पेनगंगा प्रकल्प उपविभाग क्र.३३ मुदखेड
२५	१२८/२०२१	श्रीमती पतंगे रेणुका दत्तात्रय	इमाव खेळाडू महिला	इमाव खेळाडू	मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ नागपूर, अधिनस्त कार्यकारी अभियंता, निम्न वर्धा कालवे विभाग वर्धा. अंतर्गत निम्न वर्धा कालवे उपविभाग क्र. २ पुलगाव.

(अनिल वि. देवकाते)
उप सचिव, महाराष्ट्र शासन